#### **NIDHI GRANITES LIMITED**

CIN-L51900MH1981PLC025677

28<sup>th</sup> June, 2024

To
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

**Scrip Code: 512103** 

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication of 42<sup>nd</sup> Annual General meeting for FY 2023-24.

In compliance with the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper publication in "FINANCIAL EXPRESS" (in English) and "MUMBAI LAKSHADEEP" (in Marathi) on 28<sup>th</sup> June, 2024 providing details and information with respect to the 42<sup>nd</sup> Annual General Meeting of the Company along with the Annual Report for FY 2023-2024.

Please take this letter on record.

Thanking you,
Yours faithfully,
For NIDHI GRANITES LIMITED

DARPAN SHAH Digitally signed by DARPAN SHAH Date: 2024.06.28 13:26:04 +05'30'

Darpan Shah Managing Director

DIN: 07650896

**Encl: As above** 



Regd. Office: Larserr & Toubro Limited, LAT House, Ballard Estate, Mumbai 400 001: CIN. L99999MH1946PLC004768. Tel No: 022 - 67525656, Fax No: 022 - 6752 5858 Email: (grc@Larsentoubro.com) Website: www.Larsentoubro.com

(for the attention of Equity Shareholders of the Company)

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund

This notice is published pursuant to the provisions of the investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years, to the investor Education and Protection Fund.

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Larsen & Toubro Limited ("the Company") is required to transfer equity shares held by its shareholders who have not claimed dividend paid by the Company on the said shares consecutively for seven years w.e.f. FY 2016-2017 to investor Education & Protection Fund (IEPF), pursuant to Section 124(6) of the Companies Art, 2013 read with the Rules made thereunder

The Company has already sent a communication individually to the concerned shareholders for claiming their unpaid / inclaimed dividend latest by September 10, 2024, to avoid transfer of shares to IEPE.

In terms of Rule 5 of the Rules, the Company has also uploaded the relevant details of such shareholders on its website. Shareholders an requested to access the web-link https://investors.larsentoubro.com/ to verify their details and claim such dividend(s) by September 10, 2024.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 10, 2024, the Company shall, with

a view to complying with the requirements set out in the Rules, shall initiate transfer of the shares to IEPF

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, i any, can be claimed by them from IEPF after following the procedure prescribed under the Rules. The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares or dividends so transferred to IEPF pursuant to the Rules.

For any further information, the shareholders concerned may contact at the below address:

Secretaria Department tarsen & Toubro Limited, L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel.: 022-6752 5656 | Fax: 022-67525NSB. E-mail: (GRC@Larsentoubro.com

Registrar and Transfer Agent. KFin Technologies Limited (Unit, Larsen & Toubro Limited). Selenium, Tower B. Plot 31-32, Gachibowill, Financial District. Nanakramouda: Hyderabad 500 032 Tel 040-5715 2222 | Toll-Free: 1800-309-4001 | Fax: 040-23470814 E-mail: einward.ris@ktintech.com

for LARSEN & TOUBRO LIMITED SIVARAM NAIR A Place: Mumbai COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER Date: June 27, 2024 (FCS - F3939)

This Exit Offer Letter ("Offer Letter" or "Exit Offer") is being sent to you as a Shareholder ("Public Shareholder") of "Alpha Hi-Tech Fuel Limited" ("AHTFL"). In case you have recently sold your Shares in the Company, please hand over the 'Offer Letter' and the accompanying documents to the person to whom the Sale was affected to. **EXIT OFFER** 

#### To the Fully Paid up Public Shareholders of **ALPHA HI-TECH FUEL LIMITED**

CIN: L23201GJ1993PLC018889; ISIN: INE506B01016 Registered Office: Station Road, Lakhtar, Dist. Surendranagar. 382775, Gujarat, India. Corporate Office: 7/C. Poornima 503, M G Road Mulund West, Mumbai, Maharashtra, India, 400080 Tel: +91 93239 80658; Email: haren108@yahoo.com; Website: www.alphahitechfuel.com From Mr. Haren Jaisukhlal Shah ("Offeror")

Inviting you to tender your fully paid-up Equity Shares of Rs. 10/- each of the Company to the Offeror at a price of Rs. 1.12 (One Rupees and twelve paisa only) including applicable interest per Equity Share as per BSE notice

This Advertisement dated June 28, 2024 (Exit offer) is being issued by Mr. Haren Jaisukhlal Shah for Exit Offer to the Public Shareholders of the Company pursuant to compulsory delisting of the Company in compliance with Chapter \ of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 as amended ("Delisting

Date of Opening of Exit Offer Monday July 01, 2024 Tuesday July 30, 2024 **Date of Closure of Exit Offer** 

We wish to inform you that BSE Limited ("BSE") vide notice no. 20240108-8 dated January 08, 2024 ("BSE") Notice") has notified to delist the securities of Alpha Hi-tech Fuel Limited ("Company") w.e.f. January 10, 2024. As per Chapter V of SEBI (Delisting of Equity shares) Regulations, 2018 read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/DCR/CIR/P/2016/81, the promoter of the Company is hereby providing Exit Offer to the Public Shareholders of the compulsory delisted company at the exit price computed by the independent valuer appointed by BSE pursuant to regulation 33(1)(2)(3) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021. In the extant case, as per the public notice in Financial Express, Business Standard and Navshakti dated March 20, 2024, the exit price has been arrived at Rs. 1.12 (One Rupees and twelve paisa only) including applicable interest per Equity Share as per BSE notice ("Exit Price") of the Company. In the interest of the Public Shareholders, Mr. Haren Jaisukhlal Shah ("Offeror") the Promoter of the Company have decided to offer Rs. 1.12(One Rupees and twelve paisa only) including applicable interest per Equity Share as per BSE notice to the Public Shareholders of the Company for the purpose of Exit Offer.

**EXIT PRICE AND FINANCIAL ARRANGEMENTS** 

The Company was compulsorily delisted by BSE as per chapter V of the Delisting Regulations. The Fair Value per Equity Share of Rs. 1.12 (One Rupees and twelve paisa only) including applicable interest per Equity Share as per BSE notice to be paid by the Offeror to the Public Shareholders under the Exit Offer has been determined by the independent valuer appointed by the BSE and published on the newspapers on March 20, 2024. Accordingly, the Offeror shall acquire the Equity Shares tendered by the Public Shareholders for cash at Rs. 1.12 (One Rupees and twelve paisa only) including applicable interest per Equity Share as per BSE notice.

The Offeror has opened an Escrow bank account bearing account No. 57500001516615 ("Exit offer Account") with HDFC Bank Limited, ("Exit offer Bank") a company incorporated under the Companies Act, 1956 and carrying on business as a banking company under the Banking Regulation Act, 1949, having its office at Ground Floor, Vikas Palazzo, Jn of JN Rd, Valji Ladha Road Mulund West, Mumbai - 400080.

TERMS AND CONDITIONS RELATING TO ACCEPTANCE OF OFFER

The Exit Offer shall remain open for a period of one-month w.e.f. Monday July 01, 2024 to close on Tuesday July 30, 2024. After the closure of official Exit Offer period, the Offeror will keep open this Exit Offer for a further period of one year which will end on Friday June 30, 2025 to facilitate the non-exited Public Shareholders

All the Public Shareholders of the Company are eligible to participate in this Exit Offer. Public Shareholders have an option to either participate in the Exit Offer by tendering their Equity Shares or retain their Equity Shares in the Company, Public Shareholders who desires to participate in the Exit Offer may tender their Equity Shares to the

The Company has appointed GYR Capital Advisors Private Limited, SEBI Registered Category-I Merchant Banker having its Registered Office at 428, Gala Empire, Near JB Tower, Drive in Road, Thaltej, Ahemdabad-380 054 Gujarat, India. as an Advisor to the Exit Offer.

The Exit Offer may be availed by sending duly completed Exit Application Form ("Form") along with necessary documents to Link Intime India Private Limited, the Registrar and Share transfer agent of the Company at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra, India, Tel: +91 8108114949, Email ID: alphahitech.exitoffer@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in clearly marking the envelope "Alpha Hi-Tech Fuel Limited - Exit Offer".

The Exit Application Form will be dispatched to the Public Shareholders along with Exit Offer Letter. Alternatively, the Public Shareholders may download the Form from the website of the RTA i.e. Link Intime India Private Limited

The Offeror will not accept any Equity Shares offered for Exit Offer where there exists any restraint order from the Court or any other competent authority for transfer / disposal/ sale or where loss of share certificates has been notified to the Company or where the title to the Equity Shares is under dispute or otherwise not clear or where any

The Offeror will not accept locked-in Equity Shares and non-transferrable Equity Shares till the pendency of the lock-in or till the Equity Shares become transferrable.

The acceptance of the Exit Offer made by the Offerors is entirely at the discretion of the Public Shareholders of the Company. The Offerors and the Company does not accept any responsibility for the decision of any Public Shareholder to either participate or to not participate in the Exit Offer. The Offerors and the Company will not be responsible in any manner for any loss of share certificate(s) and other documents during transit and the Public Shareholders are advised to adequately safeguard their interest in this regard.

In case of the Public Shareholders who have not received the Exit Offer Letter and are holding Equity Shares in the dematerialized form may send their consent to the RTA on plain paper, stating the name, addresses, number of Equity Shares held, Depository name, Depository I.D., Client I.D., number of Equity Shares offered along with a photocopy of the original delivery instructions in "Off-market" mode or counterfoil of the delivery instruction slip in "Off market" mode (intra depository or inter-depository), duly acknowledged by the Depository Participant as specified above, so as to reach the RTA on or before the date of closing of the business hours on the date of closure of the Offer i.e. Tuesday July 30, 2024.

For further information please refer full Exit letter offer available on the website of the company i.e. https://www.alphahitechfuel.com/ **GENERAL DISCLAIMER** 

Every Public Shareholder who desires to avail of the Exit Offer may do so pursuant to independent inquiry investigation and analysis and shall not have any claim against the Offeror. Advisor, Registrar or the Company whatsoever by reason of any loss which may be suffered by such person consequent to or in connection with such Exit Offer and tender of Equity Shares through this Exit Offer whether by reason of anything stated or omitted to be stated herein or any other reason whatsoever.

Since the Equity Shares of the Company are delisted by BSE and ceased to trade on BSE. The Promoter of the Company is providing this opportunity to the Public Shareholders desirous of exiting from the Company by tendering their Equity Shares in the Exit Offer. We solicit your positive response to the Exit Offer.

- 1		
- 1	GYR Capital Advisors Private Limited	Ū
-	(Formerly known as Alpha Numero Services Private	(
1	Limited)	II.
1	428, Gala Empire, Near JB Tower, Drive in Road,	ŀ
1	Thaltej, Ahemdabad-380 054, Gujarat, India.	١.
1	<b>Telephone:</b> +91 +91 877 756 4648	II:
1	Facsimile: N.A.	ľ
Л	Email ID: info@gyrcapitaladvisors.com	1
ч	Wehsite: www.gvrcanitaladvisors.com	1

**Investor Grievance ID:** 

investors@gyrcapitaladvisors.com

**SEBI Registration Number:** INM000012810

Contact Person: Mr. Mohit Baid

MERCHANT BANKER TO THE EXIT OFFER

**Link Intime India Private Limited** C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra, India **Tel:** +91 8108114949 **Email:** alphahitech.exitoffer@linkintime.co.in

**REGISTRAR TO THE EXIT OFFER** 

Website: www.linkintime.co.in Contact Person: Ms. Shanti Gopalkrishnan **SEBI Registration No.:** INR000004058 CIN: U67190MH1999PTC118368

Thanking you Promoter of Alpha Hi-Tech Fuel Limited

Date: June 28, 2024 Place: Mumbai Haren Jaisukhlal Shah



# PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbel + 400 051 Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 268 7446

Website: www.pointindiamf.com

# NOTICE

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited, Trustee to PGIM India Mutual Fund, has approved the declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) in PGIM India Dynamic Bond Fund with July 2, 2024 as the record date! -Witness of

Schame Name	Plan / Option	IDCW per unit (Gross of Statutory Lavy, If any)* (†)	Face Value (7 Par Unit)	Option as on June 26, 2024 (2 per unit)*
PGIM India Dynamic Bond Fund	Direct Plan - Quarterly IDGW Option	32.2210	1000	1.216.2069

"Pursuant to payment of IDCW, the NAV of the above-mentioned option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in demalerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the IDCW.

"The IDCW distribution will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

> For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place Mumbol Date June 27, 2024 **Authorized Signatory** 

Unit holders are requested to update their PAN, KYC, small address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDEW') payments.

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

## TECH mahindra TECH MAHINDRA LIMITED CIN : L64200MH1986PLC041370

Registered Office Gateway Building, Apollo Buritier, Mumba - 400 001, Tet. - 91 20 4225 0000 Website www.techmahindra.com
 Emai: investor/relations@techmahindra.com

# NOTICE OF 37<sup>™</sup> AGM AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty Seventh Annual General Meeting ("AGM") of the Members of Tech Mahindra Limited (the "Company") will be held on Friday, 26<sup>th</sup> July, 2024 at 3.30 p.m.(IST) through Video Conference ("VC") / any Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with earlier Circulars issued by MCA in this regard (collectively reffered to as "MCA" Circulars") and Circular No.SEBI/HO/CFD/CFD-oD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with earlier Circulars issued by SEBI in this regard. Electronic copies of the Notice of the AGM, procedure and instructions for e-voting and the Integrated Annual Report for the FY 2023-24 have been sent on 27th June 2024 to the members whose e-mail IDs are registered with the Company or Depositories.

The Notice and the Integrated Annual Report for the FY 2023-24 is available on the Company's website at the web https://www.techmahindra.com/investors/annual-reports-filings/, on the website of the National Securities Depository Limited (NSDL) i.e. https://www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

- 1. Pursuant to the provisions of the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the AGM Notice using electronic voting through remote e-voting system.
- 2. Mr. Jayant B. Bhave, Practicing Company Secretary (FCS: 4266 CP: 3068) and Proprietor of M/s. J B Bhave & Co., Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, July 19, 2024.
- 3. A person whose name is recorded in the register of Members or list of beneficial owners maintained by depositories as on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting in the AGM.
- 4. The remote e-voting period commences on Tuesday, July 23, 2024 (9.00 a.m. IST) and ends on Thursday July 25, 2024 (5.00 p.m. IST). During this period, Members my cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond such date and time. Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

- 5. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing Login ID and password for cating the votes.
- 6. If you have not registered your e-mail address with the Company / Depository you may follow below instructions for obtaining login details for e-voting:

ш.		
	In case shares are held in physical mode	Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (Self-Attested scanned copy of Aadhar Card) by email to Link Intime India Private Limited (RTA) at pune@linkintime.co.in
	In case shares are held in demat mode	Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID) or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card)

- 7. For details relating to e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any gueries or grievances relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section at www.evoting.nsdl.com or contact Mr. Sagar Gudhate, Senior Manager, NSDL, 4th floor, "A" Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. at toll free no. 1800 1020 990 / 1800 224 430 or send a request to evoting@nsdl.co.in
- 8. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is further given that the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Saturday, July 20, 2024 to Friday, July 26, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of Final Dividend, if approved, in the Annual General Meeting.

For **TECH MAHINDRA LIMITED** Sd/-

**Anil Khatri** Company Secretary

NIDHI GRANITES LIMITED CIN NO: L51900MH1981PLC025677 Regd. Office: 503, Madhu Industrial Park, Mogra Cross road, next to Apollo Chambers, Andheri East, Mumbai 400069. Tel No: (022) 2649 1040:

Email Id: nglindia2021@gmail.com Website: www.nidhigranites.com NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING

1. Notice is hereby given that 42nd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held over Video Conferencing facility ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, 23rd July, 2024 at 11.30 a.m. (IST) as per the provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR") read with the various General Circular Nos. 20/2020, 20/2021. 21/2021, 02/2022, 10/2022, 9/2023 dated 5th May 2020, 14th December 2021, 5th May 2022, 28th December 2022 and 25th September 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/ 2023/167 dated 7th October 2023, to transact the business as set forth in the

2.In compliance with the MCA and SEBI circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year ended on 31st March. 2024 have been sent to all shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants) on 21st June, 2024. Shareholders who have not registered their e-mail address and who wish to receive the Annual Report electronically or physically may request the same on rnt.helpdesk@linkintime.co.in. 3. Shareholders who have not registered their e-mail address and mobile

numbers are requested to register the same, in respect of shares held in dematerialized mode, with their relevant Depositories through their Depository Participants and in respect of shares held in physical mode, by sending an email to Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in. Registration of e-mail address and mobile number is mandatory for voting electronically and attending virtual meetings. 4. The Notice of the 42nd AGM and Annual Report for the Financial Year ended on 31st March, 2024 have also been made available on the Company's website,

at https://nidhigranites.com/investor.php and the website of BSE Limited at

www.bseindia.com. The Notice of 42nd AGM is also available on the website of

CDSL i.e. www.evotingindia.com.

5. Shareholders will have an opportunity to cast their vote/s remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system ("remote e-voting"). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of voting remotely and during the AGM, for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice.

6. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic voting is Tuesday, 16th July, 2024. The e-voting period commences at 9:00 a.m. IST on Friday, 19th July, 2024 and will end at 5:00 p.m. IST on Monday, 22nd July, 2024 for all the shareholders, whether holding shares in physical form or in dematerialized form. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said

7. The shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights during the AGM. A shareholder may participate in the meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the meeting.

8.A person, whose name is recorded in the register of Members or in the register

of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. A person who is not a shareholder as on the Cut-off Date should treat the AGM Notice for information purposes only. A person, who acquires shares and becomes a shareholder of the Company after the Notice is being sent and is holding shares as of the cut-off date can do remote e-voting / e-voting by obtaining the login-id and password by sending an e-mail to nglindia2021@gmail.com or helpdesk.evoting@cdslindia.com or rnt.helpdesk@linkintime.co.in by mentioning his/her Folio No./DP ID and Client ID. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then they can use his/her existing user ID and password for casting vote. 9. The Company has appointed Mr. Nrupang B. Dholakia or Ms. Michelle Martin,

Company Secretaries in whole time practice, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the meeting in a fair and transparent manner.

10.SEBI has mandated furnishing of PAN, KYC details (i.e., postal address with pin code, email address, mobile number, bank account details) and nomination details by holders of securities. Effective from 1st January 2022, any service requests or complaints received from the shareholder, are not being processed by RTA till the aforesaid details/ documents are provided to RTA. Shareholders holding shares in physical form are advised to update the details as mentioned above. Relevant details and forms prescribed by SEBI in this regard are available on the website of the Company at www.nidhigranites.com.

11. For detailed instructions pertaining to e-voting, shareholders may please refer to the section "Notes" in Notice of the AGM. In case of gueries or grievances pertaining to remote e-voting procedure, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available under the help section at www.evotingindia.com or may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25 Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compound, N M Joshi Marg, Mumbai - 400 013 or call at toll free no 1800-22-55-33.

By Order of the Board For NIDHI GRANITES LIMITED Darpan Shah

**Managing Director** 


(DIN: 07650896)

# "IMPORTANT"

Place: Mumbai

Date: 28th June, 2024

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



Date: 27th June 2024

Place: Mumbai

युनियन बँक ऑफ इंडिया (विरार पश्चिम शाखा)

चुनियन बयः जायः इडिया (चिरार पारचन शाखा) दुकान क्र.८ ते १३, यशवंत हाईटस्, न्यु इंडिया को-ऑप. बँक लेन, भाजी मार्केट, विरार पश्चिम, पालघर-४०१३०३.

संपर्कः ०२५०-२५००१७५/१७३



दि.२७ मुंढव्यातील

परिसरात झिकाचा आणखी एक राग्ण आढळला आहे. या रञ्गाचा खासगी

प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह झिका असून, आला राष्ट्रीय त्याचा

विषाणूविज्ञान संस्थेचा तपासणी अहवाल अद्याप आरोग्य विभागाला मिळालेला नाही. पुण्यातील झिकाची रञ्गसंख्या आता तीनवर पोहोचली

आहे.एरंडवणा भागात डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुंढव्यातील कोद्वे वस्तीत ४७ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे हिलेला वारंवार ताप लागल्याने हडपसरम

निष्पन्न झाले. या म येऊ ती धील खासगी रुग्णालयात दाखल होती. तिच्या तापाचे नेमके निदान होत नसल्याने डॉक्टरांनी ਰਿਚੀ झिकासाठी चाचणी केली. या महिलेचा खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला तिचा रक्त आहे. नमना तपासणीसाठी राष्ट्रीय

विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात आला असून, त्याचा तपासणी अहवाल अद्याप आरोग्य विभागाला मिळालेला नाही.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे

सहाय्यक संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांना पत्र पाठविले आहे.

पालखी सोहळा, गर्दीच्या नियोजनासाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

पुणे, दि.२७ संतथेष्ठ थी ज्ञानेश्वर म हाराज आणि श्री जगद्धरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (३० जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने गर्दीच्या नियोजनासाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मनोरे उभे करण्यात येणार आहेत.

. प्रेथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **१**) श्रीमतो माया रजनिकांत शाह व २) श्री रजिनकांत चंदुलाल शाह हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालक असून र्योच्याकडून **मे. एल.के. बिल्डर्स** आणि **श्रीम**ती **दक्षाबेन जे. शाह** यांच्या दरम्यान झालेला दिनांक १६ मार्च, १९८९ रोजीचा मुळ विक्री करारनाम तसेच सदर मालमत्तेबाबतचे सर्व मुद्रांक, पावत्य इत्यादीसह हरवले आहेत.

जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि, किंवा मालमत्ता किंवा भागावर मालकीत्व, तारण, अधिभार, मालकीहक्क, वहिवाट किंवा इतर प्रकार काही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यार्द असल्यास त्यांनी दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन काशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत श्री रो**हन जे. चोथानी** वकील, डी-१०४, अंबिका इर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे कळवावे.

गत कसूर केल्यास दावा त्याग केले आहेत अर्रे तमजण्यात येईल आणि माझे अशील सर्व अधिभारापासून मुक्त व बाजाभाव योग्य अधिकार असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तोच्य अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहा सुरू करतील.

#### मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क्र.८, क्षेत्रफळ ३०५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र १ला मजला, श्री अविष्कार को–ऑपरेटिव्ह हौसिंग तोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.२३४ टीपीएस ३, कस्तुर<sup>े</sup>पार्क, शिंपोली रोड, बोरिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन अंतिम प्लॉट क्र.६२४/३२४, गाव शिंपोली, तालुका बोरिवली, 

(आर. जे. चोथानी)

दिनांक: २६.०६.२०२४ जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री** र**जनिकांत चंदलाल शाह** हे खालील अनुसूचीत मुद केलेल्या मालमत्तेच्या मालक असून यांच्याकडून **मे. एल.के. बिल्डर्स** आणि श्री **दिलीपकुमार एम. शाह** यांच्या दरम्यान झालेला देनांक १६ मार्च, १९८९ रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच संदर मालमत्तेबाबतचे सर्व मुद्रांक 

नर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि केंवा मालमत्ता किंवा भागावर मालकीत्व. तारण अधिभार, मालकीहक्क, वहिवाट किंवा इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यार<mark>्</mark>द असल्यास त्यांनी दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन काशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत श्री **रोहन जे. चौथानी** वकील, डी-१०४, अंबिका र्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे कलवावे यात कसूर केल्यास दावा त्याग केले आहेत असे

तमजण्यात येईल आणि माझे अशील सर्व अधिभारापासून मुक्त व बाजाभाव योग्य अधिकार असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या मधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहा . मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क्र.७, क्षेत्रफळ ३३० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, श्री अविष्कार को–ऑपरेटिव्ह हौसिंग गोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.२३४, टीपीएस ३, कस्तुर पार्क, शिंपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन अंतिम प्लॉट क.६२४/३२४, गाव शिंपोली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व

(आर. जे. चोथानी) वकील दिनांक: २६.०६.२०२४

सही /

#### जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. गजानन लक्ष्मीकांत बोरकर हे निवार्स जागा <mark>खोली क्र.डी-३,</mark> क्षेत्रफळ ४० **चौ.मी** बिल्टअप क्षेत्र, **गोराई(३) शिल्प दत्ता** को-ऑप. हौ.सो.लि., प्लॉट क्र.७२९, रोड क्र.आरएससी ६८, सेक्टर-७, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे सदः . **नालमत्ता** म्हणून संदर्भ) या जागेचे एकमेव मालक/ पुळ प्राप्तकर्ते होते. ज्याअर्थी **श्री. गजान**न . लक्ष्मीकांत बोरकर यांचे मुंबई येथे दिनांक ११.१२.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती संगीता गजानन बोरकर (विधवा पत्नी), २) कुमारी प्रणाली गजानन बोरक (विवाहीत मुलगी) व **३) श्री. अभिषेक गजान**न बोरकर (मुलगा) हे सदर मालमेबाबत हिंदु वारस कायदा १९५६ नुसार कायदेशीर वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहेत आणि ज्याअर्थी **कुमारी** प्रणाली गजानन बोरकर (मुलगी) व श्री. अभिषेक गजानन बोरकर (मुलगा) यांनी सदर मालमत्तेबाबत त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित दस्तावेज अ.क्र.बीआरएल७-१३६६४-२०२१ असलेले दिनांक २५.०६.२०२४ रोजीचा नोंद मुक्तत करारनामानुसार त्यांची आई श्री**मती संगीत** ग**जानन बोरकर** यांच्या नावे मक्त केले. ज्यामठ त्या सदर मालमत्तेच्या एकमेव मालक झाल्या आहेत आणि ज्याअर्थी आता श्रीमती संगीता गजानन **बोरकर** या एकमेव मालक असल्याने सदर मालमत्त **श्री. विकास श्यामु यादव,** नियोजित खरेदीदार यांच्याकडे विक्री करु इच्छित आहेत आणि ज्याअर्थीत सदर मालमत्तेबाबत म्हाडाचे कर्ज हफ्ते संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्राच्या काही मळ पावत्य हरवल्या/गहाळ झाले आहे आणि याबाबत दिनांक २७.०६.२०२४ रोजी लापता नोंद क्र.७००१२-२०२४ धारक मंबई पोलीस, चारकोप पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रार नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, ताबा विक्री, विक्री करारनामा, अदलाबदल, भाडेपट्टा वहिवाट, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालर्क हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा**) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्य

आज दिनांकीत २८ जून, २०२४ सही/

केले आहेत असे समजले जाईल.

वंदना ठक्कर वकील उच्च न्यायालय ८३, फादर पीटर परेरा मार्ग गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०.

गत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे

अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगित

#### पालघर-४०१२०९.

[Under the Bye-law No.34] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property Of the

APPENDIX-16

#### society. **NOTICE**

MR. SADANAND PANDURANG HAJARNIS a member of the BALARAM SRA CO-OP HOUSING SOCIETY LTD., having address at FLAT NO. A-404, MOGRA VILLAGE, NEAR JADUNATH COMPOUND, OLD NAGARDAS ROAD, ANDHERI (E), MUMBAI -400 069., And holding FLAT NO. A-404 in the building of the society, died on 12.07.2018 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir o heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in th capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society is such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be deal with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A. M. to 05.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of BALARAM SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Place: Mumbai-400 069 Date: 28.06.2024

Hon. Secretary

# आयुष्मान योजनेंतर्गत सर्व वृद्धांवर होणार उपचार

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी

बातमी आहे. आयुष्याची ७० वर्षे

ओलांडलेल्या सर्व वृद्धांवर आयुष्मान

योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहेत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठराव्या

लोकसभेला संबोधित करताना ही

माहिती दिली. विशेष म्हणजे भाजपने

आपल्या निवडणक जाहीरनाम्यात

PUBLICINOTICE

Notice is given on behalf of my client MR. RAJKUMAR KISHORKUMAR VYAS son of late Mr. Kishorkumar

. Vyas, (hereinafter referred to as **'my client'**), that hi ther the said late Mr. Kishorkumar H. Vyas, holdin

on ownership basis flat premises being Flat No.506 on 5th Floor, in the building known as SAI PRASAD (VILE PARLE EAST) S.R.A. Co-op. Hsg. Soc. Ltd. Sahatar Road, Near Garware Telpal Scheme-5, Vile Parle East, Mumbal-400057 (hereinafter referred

o as "the Flat No.506"). My clients states that Mr. Gishorkumar H. Vyas died intestate on 23/05/2011 at Mumbai leaving behind him, 1) Mrs. Diksha Kishore /yas (wife), 2) Mr. Pavan Kishor Vyas (Son)

3) Mr. Suraj Kishor Vyas (Son) & 4) Mr. Rajkuma Kishorkumar Vyas (Son) i.e. my client, as his only legal heirs and the legal heirs became the joint owners of the said Flat No.506, by virtue of

succession law applicable to them. And by wa of Release Deed dated 05th June 2024 registere under Serial No. BDR16-8828-2024 on 05/06/202

he other family members of my client having thei 75% share in the said Flat No.506 have release

73% shale in the salu Flat 100,500 have release their share in favour of my client Mr. Rajkuma Kishorkumar Vyas and by virtue of the said Releas Deed my client Mr. Rajkumar Kishorkumar Vya

came the sole Owner of the said Flat No 506

herefore if any person having any claim is

the above said Flat No.506, by way of purchase mortgage, Exchange, charge, gift, inheritance, lease tenancy, sub-tenancy, lien, license and/or in any othe

nanner howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at 16, 1st Floor, Kaduji Mansion, Near Paramount Tower, Sahakar Road, Jogeshwarl (West), Mumbal-400102 within 15 days from the publication of this notice

and after the expiry of 15 days the claim or claims i respect of the said flat No.506, if any, of such perso

nd/orabandoned.

AKBAR HUSSAIN PINDHARA
AKBAR HUSSAIN PINDHARA
(ADVOCATE)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificates Nos.2336 & 5172 bearing

distinctive Nos.1096791 to 1097142 8

481419945 to 481420296 for 704 (Seve

Hundred Four) equity shares of Tech Mahindra Limited under Folio No.0003784 standing in the name of Mohan Rochiram

Manglani has been lost/misplaced/stoler and undersigned has applied to the company

for issue of duplicate share certificates for

the said shares. Any person(s) who has claim in respect of the aforesaid shares

should lodge claim for the same with the

Company as its Registered office: Gatewa

within 15 days from the date of publication

hereof; no claim is received by the Company in respect of the said Share Certificates the

Company will proceed to issue duplicate share certificates and thereafter no claim

जाहीर नोटीस

१) हेमंत आनंदराव निंबाळकर

२) विद्या हेमंत निंबाळकर

या द्वारे नोटीस देण्यात येते की माझे अशील

राहणार मुंबई यांनी खालील नमुद सुची

मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या

मौजे मनोरी तालुका बोरीवलीच्या स.नं

२२८ हिस्सा नं. ९ मधील जमीन खरेदी

करण्यासाठी वाटाघाटी केलेल्या आहेत.

तरी सदर जमीनीमध्ये किंवा त्यातील

कोणत्याही भागामध्ये, भाडेपट्टा

धारणा, अधिकार, सुविधाधिकार,

गहाण . देणगी किंवा अन्य काही हितसंबंध

असणाऱ्या कोणत्याही व्यकतीने निम्न

स्वाक्षरीकर्त्यांना वरील सुचनेच्या

जाहिरातीच्या प्रसिध्द दिनांकापासून १५

दिवसांच्या आत तसे योग्य पुराव्या सहीत

लेखी कळविले पाहिजे. अन्यथा यानंतर

असे दावे अस्तित्वात नाहीत किंवा दावे जरी

असले तरी त्याच्या अधित्याग करण्यात

आलेला आहे. असे गृहीत धरुन व्यवहार

पूर्ण करण्यात येईल याबाबत नोंद घ्येण्यात

मौजे मनोरी, तालुका बोरीवली, मुंबई

उपनगर जिल्हा सर्व्हे क्र. २२८ हिस्सा नं.

9 मधील एकूण क्षेत्र ०.२७.५७ हे

आर.चौ.मी. क्षेत्रफळाच्या जमीनीचा तो

सर्व तुकडा पैकी ०.०५.०५

हे.आर.चौ.मी. सीटीएसनं. ३००९

सही/

ॲड. मोहन **पी.** गवस

६४/ए/१०, गगनगीरी,

जन. ए.के. वैद्य मार्ग,

मुंबई- ४००० ६ ५

एन.एन.पी. झोन - २

ॲडव्होकेट हायकोर्ट

गोरेगाव (पू.)

दिनांक: २८ जून २०२४

यावी .

मुंबई

मिळकतीची अनुसूची

will be entertained.

Place: Mumbai

Date: 28th June, 2024

Apollo Bunder, Mumbai 400001

Name of Share Holder

Mohan Rochiram Manglar

Mobile No.9920665598

persons shall be considered to have bee

Place : Mumbai Date : 28/06/2024

याबाबत आश्वासन दिले होते.

राष्ट्रपती मुर्मू यांनी

PUBLIC NOTICE

That the notice is given to public at large that an application for transfer of share certificate of a member of the Flat No. 305 situated on the Third Floor of Kitkat (SRA) Co-operative Housing Society Limited, Grace Heritage - B Wing, Plot No 12, TPS-III, 16th Road, Bandra (West), Mumbal -400050, is made by SMT. SHENAZ AHMED SHAIKH, at the place of her deceased husband Late Shri, Ahmed Isaq Shaikh, who died on 07/09/2023.

Therefore, if anyone has any objection shall within 15 days of the publication of this notice file their objection to the Society Office at, Kitkat (SRA) C.H.S. Ltd., Plot No 12, 16th Road, Bandra (W), Mumbai 400050, and if no objection is received within the given period as above, then the Society will transfer the share and interest name of SMT. SHENAZ AHMED SHAIKH as per bye law of the Society and SRA, and no claims/ complaints/ objections whatsoever shall be

Kitkat (SRA) C.H.S. Ltd.

Date: 28/06/2024 Hon. Secretary

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जयंतीलाल एन. पटेल यांनी फ्लॅट क्र.४२. ४था मजला, श्रीजी दत्तानी ग्राम नं. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.ची इमार क्र.४ दत्तानी ग्राम, हेम् कलानी क्रॉस रोड क्र.३ हराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ ही जागा श्री. मुकेश हरिश्चंद्र मेहत व श्रीमती शिल्पा मुकेश मेहता यांच्याकडे दिनांक १६ ऑक्टोबर, १९८५ रोजी विक्री केली आणि श्री. मुकेश हरिश्चंद्र मेहता व श्रीमती शिल्प मेहता यांनी भागप्रमाणपत्रासाठी अर्ज केल

सोसायटी याव्दारे, दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडू-श्रीजी दत्तानी ग्राम नं.४ को - ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांचे सचिवाकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावा/आक्षेप पृष्ठ्यः इस्तावेजांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापास् **१५ (पंधरा) दिवसांत** दावा/आक्षेप मागविण्य येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने दय्य ।।गप्रमाणपत्र वितरीत करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीकडे काही दावे/आक्षेप प्राप्त केले तर. सोसायटीच्या उप-विधीतीत तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सदर सूचना वैधानिक आवश्यकतांच्या पुर्ततेनुस प्रसिद्ध करण्यात आली असून सर्व संबंधित

च्या वतीने व करित श्रीजी दत्तानी ग्राम नं.४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ठिकाण: मुंबई सही/-मा. सचिव दिनांक: २८.०६.२०२४

#### जाहीर सूचना

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड य सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील १३व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.२ चे धारक आहेत, यांनी सोसायटीकडे कळविले आहे की, अ.क्र.३८६ ते ३९० असलेले ५ (पाच) शेअर्सकरिता मुळ भाग प्रमाणपत्र क्र.७८ हरवले आहेत आणि दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे, दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावेदार/आक्षेपकर्त यांच्याकडन आकाश होरायझन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, १४६, बीबी, आकाश अपार्टमेंटस्, साने गुरुजी मार्ग, घासगली, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ यांचे प्तचिवाकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावा/ आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा) दिवसांत** दावा/आक्षेप मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत ज काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तः सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीकडे काही दावे/आक्षेप प्राप्त केले तर, सोसायटीच्या उप-विधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उप-विधींची प्रत टावेटार/आक्षेपकाव्टारे निरीक्षणाकरिता मोमायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व ामकाजांच्या दिवशी स.१०.०० ते दु.४.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

आकाश होरायझन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने व करिता ठेकाण: मुंबई मा. सचिव

#### जाहीर सूचना

प्रवंसामान्य जनतेस थेथे सूचना टैण्यात येत आहे की, माई अशील श्रीमती वैष्णवी संदीप झिमान यांनी यशवंत पार्क को –ऑप.हौ.सो.लि., वसई नालासोपारा लिंक रोड, इँक ऑफ इंडियाच्या मागे, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर-४०१२०९ यांच्याकडे त्यांचे मयत पती श्री वंतीय धोंड दिमान ज्यांचे २९.११.२०२० रोजी मोमायटीक नेपान वाहु क्रियान वाहु हो हो नेपा निधन झाले, सोसायटी है होणतही वाहसदार न नेमता निधन झाले, सोसायटी है त्यांचे नाव वाहसदार म्हणून दिले असल्याने त्यांच्या नावे असलेली **फ्लॅट क्र.ए/२०२, २रा मजला** या जागेतील ग्रेअर्स व हित त्यांच्या स्वतःच्या नावे हस्तांतरणासार्ट श्रेअसं व हित त्यांच्या स्वतःच्या नावं हस्तांतराणासाठी अर्ज केला आहे आणि म्हणून सोसायटीन त्यांना निर्देश दिले की, सदर जाहीर सूचनेद्वारे सर्वसामान्य जनतेकडून यावावत काही अधिकर, हक्ष, हित किंवा दावा असत्यास कायदेशीर वारसदार किंवा अन्य व्यक्तीकडून दावा किंवा आक्षेय मागिवत आहेत. म्हणून माझ्या अशिलांच्या वतीने मी सर्वसामान्य जनतेला सुचित करीत आहे की, सदर सूचना प्रकाशनामान्य १५ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह खालील पत्यावर त्यांचे दावा किंवा आक्षेय माझ्याकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर पलंट्य कोणताही दावा किंवा आधिप माझ्याक के अशिलांच्या नावे हे मयतावी माची व कायदेशी वारसदार अशिलांच्या नावे हे मयतावी माची व कायदेशीर वारसदार भिशलांच्या नावे हे मयताची भाची व कायदेशीर वारसदा भसल्याने सदर फ्लॅटमधील शेअर्स व हित हस्तांतरणार्च जसत्यान सद्द स्टारिनाया अजस प्राह्म स्टारित हस्तारिनाय प्रक्रिया सोसायटीकडून पुर्ण केली जाईल. परंतु सद्द वृत्तपट सूचना समाप्तीनंतर अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थागत केले आहेत असे समजण्यात येईल् आणि आमच्या अशिलाकडून कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही. दिनांक: २८.०६.२०२४

आशिष जे. मिश (वकील उच्च न्यायालय ात्ता: कार्यालय क्र.२४४, रिलायबल कोहौसोलि., चंद ाका सिग्नल, आचोळे, नालासोपारा (पुर्व), ता. वसई

सांगितले की, नवीन सरकारमध्ये आम्ही ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींना आयुष्मानचा लाभ देत आहोत. एवदेच नाही तर सरकार

#### **PUBLIC NOTICE**

This is to declare that I Shri Vikram Rambahal Sharma adult Indian inhabitant aged about 64 years, resident of Vijay Vihar CHS, 3/D/8, opposite Sanduwadi, ST Road, Chembur, Mumbai- 71, that I disown my elder son Amarjeet Vikram Sharma aged 39 years.

I say that I will be no way responsible for acts and liabilities of my elder son Amarieet Vikram Sharma hence forth nor he can claim any of the rights in my movable as well as immovable asserts of me and my family.

That any of the person dealing with said Amarjeet Vikram Sharma for which I will not be held any concern nor will be liable and responsible for his liabilities and acts henceforth for which I declare accordingly in this public notice and I will be executing separate documents for the said subject

Place: Mumbai Date: 28.06.2024

नवी दिल्ली, दि.२७ : देशातील गुरुवारी संसदेला संबोधीत करताना सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.

matter accordingly.

Vikram R Sharma

### NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate/s Nos: 3121 Folio No: LKR 0017015, For 500fully paid up Equity Shares of Rs.1/ each of this company bearing Distinctive Nos. 2588351-2590140. Respectively standing in the name/s of ROCKY ZAVER has/have been reported to be lost or mislaid. Any claim relating to this/these share certificate/s should be notified within Fifteen days from the date of publication of this NOTICE to the Registered Office of the Company. Otherwise duplicate share Certificate/s in respect of lost share certificate/s will be issued to the abovementioned Owner/s and no clain will be entertained thereafter. Any persons who have claims on the said shares should lodge such claims with Trent Limited Company's Registrars & Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd,

Name of the Shareholder: Rocky Zaveri Date: 25.06.2024 Place: Mumbai

C-101 247 Park, LBS Marg

Vikhroli (W), Mumbai 400083.

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, नसीम बानो अब्दल वाली खान हे शेरियर बाग, सी-ब्लॉक, ३रा मजला, खोली क्र.६, ७५/७७, बाबुल टांक रोड, डोंगरी, मुंबई-४०००९ (महाराष्ट्र-भारत) यांनी भारत शासन, गृहमंत्रालयाच्या सचिवाकडे नैसर्गिकरणाकरिता अर्ज केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस सदर नैसर्गिकरण का हाऊ नये याचे कारण ज्ञात असल्यास त्यांनी सदर सचिवांकडे सत्य बाबींचे अहवाल स्वाक्षरी करुन कळवावे.

### जाहिर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (वॉलेन्टरी लिकीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१७ चे नियम १४ अन्वये नोवार्टीस कॉम्प्रेसिव्ह लिप्रसी केअर असोसिएशनच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

,	वर्गनार अवस्थित वर्गन नावादास वर्गन्त्रासव्ह स्वित्रसा वर्गनर असासहराव	
۶	कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना तारीख 🗦 ३१ मार्च, १९९४	
m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना	कंपनी निबंधक, मुंबई कंपनी कायदा १९५६ अन्वये
8	कॉर्पोरेट व्यक्तीचे कॉर्पोरेट ओळख/ मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु९२४१०एमएच१९९४एनपीएल०७७४५७
5'	कॉर्पोरेट व्यक्तीचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय पत्ता	इन्स्पायर बीकेसी, ७वा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई- ४०००५१, महाराष्ट्र.
w	कॉर्पोरेट व्यक्तीच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	२५ जून, २०२४
b	नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, दुरध्वनी क्रमांक व परिसमपकाचे	नाव: कुमुदिनी भालेराव पत्ता: एक्स्टासी, ८०३/८०४, ८वा मजला, सिटी ऑफ जॉब, ३ स्स.डी. ३६, मुलुंड (५.), मुंबई-४०००८०. ईमेल: kumudiniparanjape@mmjc.in व्र.क.:+९१-९८९६०८७६१७

२०१७-१८/१०२४२ टावा सादर करण्याची अंतिम तारीख २४ जुलै, २०२४ सचना देण्यात येत आहे की जोवार्टीय कॉम्पोमिक्ट व्यापनी केला जन. २०२४ पासन प्रारंभ झाला आहे.

नोवार्टीस कॉम्प्रेसिव्ह लिप्रसी केअर असोसिएशनच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.७ म नमूद पत्त्यावर परिसमापकाकडे २४ **जुलै, २०२**४ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव पुरावे व्यक्तिश: टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

कुमुदिनी भालेरा नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०००९९/२०१७-१८/१०२४ एएफए वैधता: २९.०१.२०२

THE COSMOS वसुली व निर्लेखित विभाग क्षेत्र – २ पत्र व्यवहार पत्ताः होरायझन इमारत, १ला मजला, रानडे रोड व गोखले (Multeusia Bachuluded Bank) रेडिंचा जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), पुंबई-४०००२८ दर.:0२२-२४४७६०१२/५७/५८

#### ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **दि कॉसमॉस को-ऑप. वँव लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम । सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत **दिनांक** ०४.०४.२०२४ रोजी त्यांनी वितरी केलेल्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार/तारणकर्ता:** श्री. सुरेश मधुकर परब (मयत) यांचे कायदेशीर वारसदा अ) कुमारी सुप्रिया सुरेश परब, ब) श्री. निखील सुरेश परब, क) श्री. दर्शन सुरेश परब, सह-कर्जदार, **ारणकर्ताः** श्री. महेश मधुकर परब आणि **जामिनदारः** (१) श्री. विलास बापु शिकरे व (२) श्री. राजे गोपाल आंगचेकर यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.५१,८९,०२४.०० (रुपये एकावन्न लाख एकोणनव्वद हजार चोवीस फक्त) पुढील व्याज व शुल्क आणि प्रासंगिक खन . जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्यान सदर सूचना कर्जदार/तारणकर्ता व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ सहवाचिता कायद्वाच्छ कलम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **रचनात्म**व ताबा दिनांक २५ जून, २०२४ रोजी घेतला आहे.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कल १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. वरनामित विशेषतः कर्जदारः सह-कर्जदारः तारणकर्ता व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे साव करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालीत स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दि कॉसमॉस को–ऑप. बँक लिमिटे** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज, शुल्क व प्रासंगिक खर्च जमा करावे. स्थावर मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मालमत्ता)

फ्लॅट क्र.बी-२९, क्षेत्रफळ ९८५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, टिन टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी लि., जमीन सीटीएस क्र.३८७, ३८९, ३९०, ३९४, ३९५ व ३९९, मनिश पार्क, पम्प हाऊस जिजामाता रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, नोंदणी उपजिल्हा मुंबई उपनगर जिल्हा व बृहन्मुंब महानगरपालिकेच्या स्थानिक मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. सदर फ्लॅटला संलग्न सामायि क्षेत्र व सुविधा वापरण्याचा अधिकार. तसेच सर्व सुविधा आणि सदर फ्लॅटमध्ये उपलब्ध पार्किंग व्यवस्थ तसेच सदर फ्लॅटचे सदस्यत्व अधिकार.

दिनांक: २५.०६.२०२४ ठिकाण: अंधेरी पूर्व, मुंबई

प्राधिकृत अधिका सरफायसी कायदा २००२ अंतर्ग दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि

#### elindiaShelter Home Loens गेंदणीकृत कार्यालयः प्लॉट-इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

<mark>नोंदणीकृत कार्यालयः प्लांट-१</mark>५, ६वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुरुग्राम, हरियाणा-१२२००२. **शाखा कार्यालयः** श्री साई प्रतिक इमारत, २रा मजला, ६८८, दक्षिण कस चौपड, सोलापूर, महाराष्ट्र-४१३००७. **शाखा कार्यालयः** १ला मजला, सीकेबी आकेंड, देवपुर बस स्थानकाजवळ, आग्ना रोड, धुळे, महाराष्ट्र-४२४००२. स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

अंसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट (सिक्युरिटी) इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्व प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना खाली नमूद केलेल्या कर्जदार आणि मालमत्तेचे मालक/हमीदार यांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासार नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे. मालमत्तेचे मालक व इतर यांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदा आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच **सांकेतिक/वास्तविक ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ व ९ सह वाचले आहे वेशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहार **इंडिया शेल्टर फायना**न

अ. क्र.		तारण मालमत्तेचे वर्णन (मालमत्ता समाविष्ट सर्व भाग व खंड)	मागणी सूचना दिनांक, मागणी सूचना तारखेला देय रक्कम	ताबा दिनांक
8	सुवर्णा रोहन विटकर व रोहन दत्तात्रय विटकर, निवासी पत्ता: झोन क्र.२ जवळ, प्लॉट क्र.५३, रविवार पेठ, सोलापूर, जिल्हा सोलापूर,-४१३००६, महाराष्ट्र. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, पस्पस आवकांन, फेझ-१, इसरत क्र.बी (ॲस्टर व लिली), सोलापूर, जिल्हा सोलापूर-४१३००५, महाराष्ट्र. दुसरा पत्ता: नागेश बंडनगर ७७/८२, भवानी पेठ, इंगर गहीं, उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर-४१३००२, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र.: HL41LLONS000005228380	फ्लंट क्र.३०१, ३१ मजला, एसएस आयकॉन फेझ-१, इमारत क्र.बी (ऑस्टर व लिली), एस.क्र.१५५/१ए/ (राजुना), एस.क्र.१५३/१ए/१(नवीन), बिल्टअप क्षेत्र ६५.८१ चौ.मी., कसबे सोलापूर, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: फ्लंट क्र.३०४ (डब्ल्यु-ए); पश्चिम: फ्लंट क्र.३०४ (डब्ल्यु-एल); उत्तर: फ्लंट क्र.३०२ (डब्ल्यु-ए); दक्षिण: इमारत ए.	मागणी सूचना १२.०४.२०२४ दिनांक १०.०४.२०२४ रोजी देव रक्षम क.१७७३७८२.८/ – (रुपये सतरा लाख व्याहत्तर हजार सातशे व्याएँशी आणि पैसे आठ फक्त) तसेच ११.०४.२०२४ पासून व्याज व अन्य शुल्क वासह एकत्रित.	२२.०६.२०२४ सांकेतिक ताबा
7	मनिषा शिम्पी, अशोक देवरे, अनुप शिम्पी व नंदिकिशोर शिम्पी, निवासी पत्ता: प्लॉट क्र.२१, गुरु कन्हैच्या नगर, मंडल शिवार, शिरपूर, धुळे-४२५४०५, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र.: LA42LALONS000005008607 & LA42ECLONS000005031868	दुकान क्र.२, क्षेत्र १३.७६ चौ.मी., तळमजला, बाबुजी कॉम्प्लेक्स विंग ए म्हणून इमारत नावे, उत्तरेकडील भाग क्षेत्र ४३८.५० चौ.मी. सीटीएस क्र.३८९८/२ पैकी, एकूण क्षेत्र २४९९.९० चौ.मी., वारवडे, ता. शिरपूर व जिल्हा छुळे, शिरपूर-वावडे नगरमिण्डच्या मर्यदित असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: तळमजला दुकान क्र.१; पश्चिम: तळमजला दुकान क्र.३; उत्तर: स्स्ता; दक्षिण: तळमजला दुकान क्र.२१.	मागणी सूचना १६.०९.२०२२ दिनांक १५.०९.२०२२ रोजी देव रक्कम क.२१४६८०५.१६/ – (रुपये एकवीस लाख सेहेचाळीस हजार आठशे पास आणि पैसे पंघरा फक्का तसेच १६.०९.२०२२ पासून ब्याज व अन्य शुल्क यासह एकत्रित.	२६.०६.२०२४ सांकेतिक ताबा

(प्राधिकृत अधिकारी) ठिकाण: धुळे व सोलापूर / दिनांक: २८.०६.२०२४ इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि

करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये २५ जून, २०२४ रोजी घेतलेला आहे.

यूनियन बैंक Union Bank

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **यनियन बँक ऑफ** इंडिया यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.११,२२,४०९.२६ (रुपये अकरा लाख बावीस हजार

ताबा सूचना

(रुल्स ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस्

ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२)

अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, विरार पश्चिम शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिंता कलम १३(१२) अन्वये

असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २६.१२.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार

कर्जदार श्री. प्रशांत विजय जाधव (कर्जदार) व श्री. विजय मारुती जाधव (सह-कर्जदार)

यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.११,२२,४०९.२६ (रुपये

अकरा लाख बावीस हजार चारशे नऊ आणि पैसे सव्वीस फक्त) तसेच पुढील व्याज जमा

चारशे नऊ आणि पैसे सच्चीस फक्त) त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०९, १ला मजला, साईशा अपार्टमेंट, रोशन पार्क, गाव वाडवली, नायगाव

पश्चिम, पालघर-४०१२०७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सही/ प्राधिकत अधिकारी दिनांकः २५.०६.२०२४

Union Bank

ठिकाण: नायगाव

ठिकाण: विरार

यनियन बँक ऑफ इंडिया (विरार पश्चिम शाखा) विष्णु प्रसाद कॉम्प्लेक्स, पद्मा कॉलनी, विरार पश्चिम,

यनियन बँक ऑफ इंडिया

जिल्हा पालघर-४०१३०३. संपर्क: ०२५०-२५०४०७४/२५०६३५४ ई-मेल:uhin0904902@unionbankofindia bank

ताबा सूचना (रुल्स ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, विरार पश्चिम शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०३.११.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. प्रदीप हरिनारायण झा व श्री. मिथलेश कुमार झा (कर्जदार) यांना सदरे सूचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु. १०,२९,८४७.०० (रुपये दहा लाख

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये २५ जून, २०२४ रोजी घेतलेला आहे.

एकोणतीस हजार आठशे सत्तेचाळीस फक्त) तसेच पढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आल

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.१०,२९,८४७.०० (रुपये दहा लाख एकोणतीस हजार आठशे सत्तेचाळीस फक्त) त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रदीप हरिनारायण झा यांच्या मालकीच असलेले फ्लॅट क्र.४०१ व ४०२, ४था मजला, विंग डी, व्हायलेट इमारत क्र.१६, यशवंत नगर, विरार पश्चिम, जिल्हा पालघर-४०९३०३. सही / प्राधिकृत अधिकारी

युनियन बँक ऑफ इंडिया

#### निधी ग्रॅनाईट्स लिमिटेड सीआयएन - एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५६७७

**नोंदणीकृत कार्यालय:** ५०३, मधु इंडस्ट्रियल पार्क, मोगरा क्रॉस रोड, अपोलो चेंबर्सच्या पुढे, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००६९. दूर.क्र.:(०२२) २६४९ १०४०, वेबसाइट: www.nidhigranites.com, ई-मेल: nglindia2021@gmail.com

#### ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरिन्संग सुविधा (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मंगळवार, २३ जुलै, २०२४ रोजी सकाळी ११.३० वा.(भाप्रवे), कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (एलओडीआर)सहवाचिता विविध सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, २०/२०२९, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२, ९/२०२३ दिनांक ५ मे २०२०, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ अनुक्रमे सहकार मंत्रालय (एमसीए) ने जारी केलेले आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी, सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली

२. एमसीए आणि सेबी च्या परिपत्रकांचे पालन करून, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी . ज़ीएम च्या सूचना आणि वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते २१ जून २०२४ रोजी कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. ज्या भागधारकांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही आणि ज्यांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक किंवा वास्तविक प्राप्त करायचा आहे ते rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती करू शकतात.

्ज्या भागधारकांनी त्यांचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकत केलेले नाहीत त्यांनी डीमटेरियलाइज् वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात. त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारांद्रारे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये आणि वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात rnt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना ईमेल पाठवून नोंदणी करण्याची विनंती केली जाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी आणि व्हर्च्युअल मीटिंगमध्ये उपस्थित राहण्यासाठी ई-मेल पत्ता आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी अनिवार्य आहे.

४. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी ४२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या वेबसाइटवर, https://nidhigranites.com/investor.php आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ४२व्या एजीएमची सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार त्र्यवसायावर रिमोटपणे त्यांचे मत देण्याची संधी असेल. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. रिमोटपणे आणि एजीएम दरम्यान**,** डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्या भागधारकांनी त्यांचे इंमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांच्यासाठी मतदानाची पद्धत नोटिसमध्ये प्रदान केली

. . इलेक्टॉनिक मतदानाद्वारे मत देण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख मंगळवार. १६ जलै २०२४ आहे. ई-मतदान कालावधी शुक्रवार, १९ जुलै, २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, २२ जलै २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वा. भाप्रवे समाप्त होईल. सर्व भागधारकांसाठी मग ते वास्तविक स्वरूपात किंवा डीमटेरिअलाइज्ड स्वरूपातील शेअर्स धारण करत असतील. सीडीएसएलद्वार रिमोट ई-व्होटिंग पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सदर तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही.

🤋 जे भागधारक व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नसेल ते एजीएम दरम्यान त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरू शकतात. एखादा भागधारक रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतो परंतु सभेदरम्यान त्याला पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल, ती व्यक्ती सभेत रिमोट ई-व्होटिंग तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल . कट-ऑफ तारखेनुसार भागधारक नसलेल्या व्यक्तीने एजीएम सूचना केवळ माहितीच्य उद्देशाने हाताळली पाहिजे. एखादी व्यक्ती, जी सूचना पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचा भागधारक बनते आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करत असते, ती त्याचा/तिचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून nglindia2021@gmail.com किंवाhelpdesk.evoting@cdslindia.com

rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल करून लॉगिन-आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग करू शकते. तथापि, जर त्याने/तिने आधीपासून रिमोट ई-मतदानासाठी सीडीएसएल मध्ये नोंदणी केली असेल तर ते मतदान करण्यासाठी त्याचा /तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

्र. सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने पार पाडण्याकरिता कंपनीने श्री. नृपांग बी. ढोलकिया किंवा सुश्री मिशेल मार्टिन, पूर्ण वेळ कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून

१०. सेबीने प्रतिभूती धारकांना पॅन, केवायसी तपशील (म्हणजे, पिन कोडसह पोस्टल पत्ता, ईमेल पत्ता मोबाइल नंबर, बँक खाते तपशील) आणि नामांकन तपशील सादर करणे अनिवार्य केले आहे. १ जानेवारी २०२२ पासून प्रभावी, भागधारकाकडून प्राप्त झालेल्या कोणत्याही सेवा विनंत्या किंवा तक्रारींवर आरटीए द्वारे वरील तपशील/दस्तऐवज आरटीए ला प्रदान करेपर्यंत प्रक्रिया केली जात नाही. वास्तविक स्वरूपात समभाग धारण केलेल्या भागधारकांना वर नमूद केल्याप्रमाणे तपशील अद्यतनित करण्याचा सल्ला दिला जातो. या संदर्भात सेबीने विहित केलेले संबंधित तपशील आणि फॉर्म कंपनीच्या www.nidhigranites.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

११.ई-मतदानाशी संबंधित तपशीलवार सूचनांसाठी, भागधारक कृपया एजीएमच्या सूचनेतील नोट्स या विभागाचा संदर्भ घेऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेशी संबंधित शंका किंवा तक्रारी असल्यास, भागधारक www.evotingindia.com वरील मदत विभागांतर्गत उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहु शकतात किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसऐल, ए विंग, २५ मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, मुंबई -४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा टोल फ्री क्र.१८००-२२-५५-३३ वर कॉल करा.

> मंडळाच्या आदेशान्वये निधी ग्रॅनाइट्स लिमिटेडकरिता दर्पण शहा व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०७६५०८९६)

ठिकाण : मुंबई दिनांक : २८ जून २०२४